

# NIBE LIMITED

(Formerly known as Kavita Fabrics Limited)

CIN: L34100PN2005PLC205813

Regd. Office: Plot No. A-3/B in the Chakan Industrial Area Phase- II,

Village: Khalumbre, Taluka – Khed, Pune MH 410501

Phone: 02135-637999 | Website: [www.nibelimited.com](http://www.nibelimited.com) | Email: [cs@nibelimited.com](mailto:cs@nibelimited.com)

---

November 15, 2022

The Manager (Listing)

**BSE Limited**

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street, Fort

Mumbai 400 023

Fax No.2272 5092/3030

Dear Sir,

**Scrip No. 535136**

**Subject: Newspaper Advertisement - Results for the quarter and half year ended September 30, 2022**

Please find enclosed herewith the newspaper advertisement for the financial results of **Nibe Limited** for the quarter and half year ended September 30, 2022 published in the following newspapers on November 15, 2022.

1. Business Standard (English)
2. Navarashtra (Marathi)

Please acknowledge and suitably disseminate to all concerned.

Thanking You,

Yours faithfully,

For **Nibe Limited**

**(Formerly known as Kavita Fabrics Limited)**

**Shruti Uday Purohit**

**Company Secretary**

**ACS 68859**

**Email id: [csnibelimited@gmail.com](mailto:csnibelimited@gmail.com)**

Encl. As above

**PUBLIC NOTICE**

**IN THE MATTER OF M/S. GANAK TECHNOLOGIES PRIVATE LIMITED V. M/S. VAISHVIK FOODS PRIVATE LIMITED & ORS.**  
IA 358 / 2021

CP (IB) 3195 / MB / 2019  
**Notice of Hearing**

An Application U/s. 425 of the Companies Act, 2013 has been presented by M/s. Ganak Technologies Private Limited against M/s. Vaishvik Foods Private Limited & its Directors (Respondents) before National Company Law Tribunal, Mumbai Bench (NCLT, Mumbai Bench). The said Application was taken up by the Hon'ble Court IV NCLT, Mumbai on 24.08.2022 for the hearing wherein no one represented the Respondents. Hence, the Hon'ble Court directed the Petitioner to issue public notice. Accordingly, vide this Notice it is being intimated to above-named Respondents and its Officials including Promoters / Directors and any other person connected therewith that the said petition is now fixed for hearing before Mumbai Bench IV of National Company Law Tribunal on 24.11.2022 at 10.30 AM or soon anytime thereafter. It is being intimated that if anyone is desirous of supporting or opposing the said Application; a reference should be sent to the undersigned along-with notice of intention, signed by self or through advocate, with name and address, so as to reach the undersigned not later than **two days before the date fixed for the hearing** of the Application. Where one seeks to oppose the Application the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with such notice. The copy of the Application will be furnished by the undersigned to any person requiring the same.

Dated 14.09.2022  
AVINASH R KHANOLKAR  
(Advocate for Petitioner)  
Address: 52, 5th Floor, J B House,  
Raghunath Dadaji Lane, Beside  
Fountain Plaza Hotel, Fort,  
Mumbai - 400 001.  
+91-9970220636,  
avik2646@gmail.com

**CORRIGENDUM**

**ICICI Bank** Branch Office: ICICI Bank Limited, DSMG, 870/1-1, Suna House, Bhandarkar Road, Opp. Hotel Raviraj, Maharashtra, Pune - 411004.  
Refer to the advertisement of the Auction Notice Published under SARFAESI Act, 2002 on November 12, 2022 under the Borrower M/S. Dev Gaurav Facility Services Pvt Ltd, Having Loan a/c No:- LBPUN0004281207 on page no 18 of Business Standard (Eng.) Pune Edition.  
Please note the Date of Notice has been published as November 14, 2022 inadvertently and unintentionally. We therefore, request to please read on November 11, 2022. Other Contents in above said notice remains unchanged.  
We sincerely regret the inconvenience caused to you in this regards.  
Date : November 15, 2022  
Place : Pune  
Sd/- Authorized Officer  
ICICI Bank Limited

**Bank of Baroda** Sarawade Branch, Dist. Kolhapur  
At & Post Sarawade, Tal Radhanagari,  
Dist. Kolhapur, Maharashtra-416212.  
Phone- 02321-236144, E-mail- sarawade@bankofbaroda.com

**POSSESSION NOTICE Rule 8(1)**

Whereas The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 01.06.2022 calling upon the Borrower Shri. Laxman Pandurang Patil to repay the amount mentioned in the notice being Rs. 14,93,478.56 (Rupees Fourteen Lacs Ninety Three Thousands Four Hundred Seventy Eight and paise Fifty Six only) as on 01.01.2022 together with further interest thereon at the contractual rate plus costs, charges and expenses till date of payment within 60 days from the date of receipt of the said notice.  
The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under sub-Section (4) of section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 09th day of November of the year 2022.  
The Borrower/Guarantors/Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property/ies will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Rs. 14,93,478.56 (Rupees Fourteen Lacs Ninety Three Thousands Four Hundred Seventy Eight and paise Fifty Six only) and further interest thereon at the contractual rate plus costs, charges and expenses till date of payment.  
The Borrower's attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**  
All Piece and parcel of Gat No. 1059, total area admeasuring 2950 Sq.ft. GP. Milkat No. 1752, Village Sarawade, Taluka Radhanagari, Dist Kolhapur. **Bounded: On the North by:** Property owned by Vishnu Bhiva Jadhav, **On the South by:** Property of Mr. Raghunath Nana Ghodake, **On the East by:** Property of Mr. Vishnu Bhiva Jadhav, **On the West by:** G.P. Road  
Date : 09.11.2022 (Mr. Pankaj Ingle)  
Place : Sarawade Chief Manager/Authorised Officer

**NIBE LIMITED**  
(Formerly Known as Kavita Fabrics Limited)  
CIN: L34100PN2005PLC205813  
Registered Office: Plot No. A-3/B in the Chakan Industrial Area Phase-II, Village: Khamulbre, Taluka - Khed, Pune Pune MH 410501  
Tele Nos.: 02135-637999 ; Website: www.nibelimited.com ; Email id: cs@nibelimited.com

Statement of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half year ended on Sept 30, 2022  
(Rupees in Lakhs, except for EPS)

S. No.	Particulars	Quarter Ended		Year ended	
		30-09-2022 (Unaudited)	30-06-2022 (Unaudited)	30-09-2021 (UnAudited)	30-03-2022 (Audited)
1	Total Income from operations	1,781.98	1,031.04	332.80	2,246.81
2	Profit (Loss) before tax for the period	168.24	23.62	(119.59)	40.15
3	Net Profit (Loss) for the period	109.48	19.72	(115.04)	21.25
4	Total Comprehensive Income for the period	119.63	10.32	(114.07)	20.22
5	Paid-up equity share capital (Face Value of Rs.10/- each)	1,041.87	1,041.87	1,041.87	1,041.87
6	Basic and diluted EPS	1.05	0.19	(1.09)	0.19

Note:  
1. The above is an extract of the detailed format of the unaudited financial results for the quarter and half year ended on September 30, 2022 filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulation 2015. The full format of the financial results for the quarter and half year ended on Sept 30, 2022 are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and Company website i.e. www.nibelimited.com  
For and on behalf of the Board of Directors of (Formerly Known as Kavita Fabrics Limited) Sd/-  
Ganesh Ramesh Nibe  
Managing Director  
DIN: 02932622  
Place: Pune  
Date: November 12, 2022

**LIC HFL LIC HOUSING FINANCE LTD. SATARA**

**NOTICE**

LIC Housing Finance Ltd., hereby brings to the notice of its employees, general public and customers that from 30/11/2022, Satara Area Office is being shifted to New Premises.  
**OLD ADDRESS : S2,S3 Second Floor, Matoshree Plaza, Bhavani Peth, Devi Chowk, Rajpath, SATARA-415002**  
**NEW ADDRESS**  
CTS No 149, 1st floor, Bhavani Peth, LIC Building, Near City Post Office, SATARA, Maharashtra-415002

**Sanmitra Sahakari Bank Ltd.**  
H.O.200, Dangamali Lane, Hadapsar, Pune 41108  
Phone No. 26870804, 26873400 Fax - 020-26870504

**POSSESSION NOTICE**

**(Appendix IV under the act - rule 8 (1))**  
Whereas the undersigned being the Authorized Officer Sanmitra Sahakari Bank Ltd. under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and (54 of 2002) in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand notice dated 29/08/2022 calling upon the Borrowers / Guarantors / Mortgagors Mr. Khandelwal Manoj Laluprasad, Mr. Khandelwal Karan Manoj, Mrs. Khandelwal Mamta Manoj to repay the amount in the notice being Rs. 24,15,358 / - + 63,39,665/- = (87,55,023/-) (Rupees Eighty Seven Lakh Fifty Five Thousand Twenty Three Only ) + Int. within 60 days from the date of receipt of the said notice.  
The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred in on him / her under Section 13 (4) of the said act read with rule 8 of the said rules on this 7th day of November of the year 2022.  
The Borrower's / Guarantors / Mortgagor's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the act, in respect of time available, to redeem the secured assets.  
The borrower in particular and the public in general is hereby caution not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of sanmitra Sahakari Bank Ltd. for an amount Rs. 24,15,358 / - + 63,39,665 / - = (87,55,023/-) and interest thereon. The details of the Property, Mortgaged to the bank and taken possession by the bank are as follows:  
1) Old Survey No. 4/1B/2 +3+4 of Village Mauje Wanavadi (New Survey No. 4/1B/2+3+4/1A) Ground Floor, Shop No. 3 Area 26 Sq. Mtr. That is, 279 Sq. Foot built up as well as open parking space in front of shop area 176 Sq. Foot is the Property.  
2) Old Survey No. 4/1B/2+3+4 of Village Mauje Wanavadi (New Survey No. 4/1B/2+3+4/1A) Ground Floor Shop No. 4 Area 44 Sq. Mtr. That is Shop no. 4 area 27 sq. l. + Office / Shope No. 2 Yancy Area 17 Sq. Mtr. Also the area of open parking space in front of the shop is 76.67 sq. Mtr. This Property.  
Place : Pune Mr. Suhas V Admane  
Date :14 /11/2022 Authorised Officer / Chief Executive Officer  
Sanmitra Sahakari Bank Ltd.

**SYMBOLIC POSSESSION NOTICE**

**APAC Financial Services Private Limited**  
First Floor, Ashford Centre, Shankar Rao Naram Marg, Opposite Peninsula Corporate Park - Main Gate, Lower Parel (West), Mumbai - 400 013  
Email: contactus@apacfin.com | Tel. : 022 - 6749 9759  
CIN No. U65999MH2017PTC294664

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the APAC Financial Services Private Limited ("APAC"), under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice on the date mentioned below calling upon the Borrower to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.  
The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with rule 8 of the said rules on the date mentioned below.  
The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of APAC Financial Services Private Limited for the amount mentioned below and further interest and expenses thereon.  
The Borrower's attention is invited to provisions of Sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Name of the Borrower	Date of Demand Notice & Outstanding Amount (Rs.)	Date of Possession	Description of the Property
Shri. Vankateshwara Shikshan Prasarak Mandal Analkhop ("Borrower") Abhijit Patil ("Co-Borrower") Pratibha Patil ("Co-Borrower") Loan Account No. 1. LAPSECE0009871 2. ECEILCEN0001281	Demand Notice dated 25.07.2022. Outstanding Amount of Rs. 1,26,35,444/- (Rupees One Crore Twenty Six Laks Thirty Five Thousand Four Hundred and Forty Four Only) dueas on 11.11.2022.	14.11.2022	<b>SECURED ASSET - I</b> All the piece and parcel of land Gat No 663 of an area of 40 Ares i.e. 1 Acre situated at Analkhop, Taluka Palus, District Sangali within the local limits Sangali Municipal Corporation and within the registration limits of sub- registrar Sangali which is bounded as under: East: By property of Mr. Abhijit Vilasrao Patil, South: By property of Government and Garkhul Scheme, West: By Road, North: By property of Lalasaheb Appasaheb Patil. Together with all the equipment's, fittings, furniture's and/or to be constructed/erected thereon attached to the earth or permanently fastened to anything attached to the earth or kept or lying thereon including with all usufruct, waterways with all easement rights appurtenant thereto. <b>SECURED ASSET - II</b> All the piece and parcel of land at Gat No. 663 of an area of 20 Ares situated at Analkhop, Taluka Palus, Sangali within the local limits Sangali Municipal Corporation within the registration limits Sub- registrar Sangali which is bounded as under: East: By Redewadi Asta Road, South: By property of Jalswarajayasastha, West: By property AdikraoBappaesab Patil, North: By property of LalasahebAppasaheb Patil Together with all the equipment's, fittings, furniture's and/or to be constructed/erected thereon attached to the earth or permanently fastened to anything attached to the earth or kept or lying thereon including with all usufructs, waterways with all easement rights appurtenant thereto.

Date : November 15, 2022  
Place: Analkhop  
Sd/-  
For APAC Financial Services Private Limited  
Authorised Officer

**VASTU HOUSING FINANCE CORPORATION LTD**  
Unit 203 & 204, 2nd Floor, "A" Wing, Navbharat Estate, Zakaria Bunder Road, Sewri (West), Mumbai 400015, Maharashtra. CIN No. : U65922MH2005PLC272501

**POSSESSION NOTICE (For Immovable Property)**

Whereas, The undersigned being the Authorised Officer of Vastu Housing Finance Corporation Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred to him under section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 19-Jul-22 calling upon the borrower Mr/Mrs. NARESH BANSIRAM MAHAPURE (Applicant), Mr/Mrs.MEENA NARESH MAHAPURE (Co Applicant) to repay the amount mentioned in the demand notice bearing account number HL000000004863 being loan of Rs. 219707/- (Rupees Twenty One Lacs Nineteen Thousand Seven Hundred Seven) as on 5-Jul-22 within 60 days from the date of receipt of the said notices.  
The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, guarantor and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on me under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said rules on this 10-Nov-22.  
The borrower and guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Vastu Housing Finance Corporation Limited (Pune Branch) for an amount of Rs. 219707/- (Rupees Twenty One Lacs Nineteen Thousand Seven Hundred Seven) and interest thereon, costs etc.  
**Description of Immovable property**  
Flat No 6 3rd Floor Shri G Vihar Apartment, Sr No 13/5 Lane No 1 Plot No 18, Morya Park 60 Feet Road, Near Morya Park, Pimple Gurav Havelli Maharashtra 411061  
Date : 15.11.2022 Authorised officer  
Place : Pune Vastu Housing Finance Corporation Ltd

**Sanmitra Sahakari Bank Ltd.**  
H.O.200 Dangamali Lane, Hadapsar, Pune - 411028, Phone : 26870804, 26873400  
Fax 020-26870504

**POSSESSION NOTICE**

**[Appendix IV under the Act - rule 8 (1)]**  
Whereas the undersigned being the Authorized Officer Sanmitra Sahakari Bank Ltd. under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and (54 of 2002) in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand notice dated 12/10/2021 calling upon the borrowers / guarantors / mortgagors Mr. Aru Sanjay Popatrao, Mr. Aru Hemant Popatrao, Mr. Aru Vijay Popatrao, Mr. Aru Popatrao Laxman to repay the amount mentioned in the notice being Rs. 2,73,39,136/- (Rs. Two Crore Seventy Three Lac Thirty Nine Thousand One Hundred Thirty Six Only) + Int. within 60 days from the date of receipt of the said notice.  
The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred in on him/her under Section 13 (4) of the said Act read with rule 8 of the said rules on this 7th day of November of the year 2022.  
The Borrower's / Guarantors/Mortgagor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.  
The borrower in particular and the public in general is hereby caution not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of Sanmitra Sahakari Bank Ltd. for an amount Rs. 2,73,39,136/- and interest thereon.  
The Details of the Property Mortgaged to the bank and taken possession by the bank are as follows:  
**Immovable Mortgaged Property**  
All that piece and parcel of land bearing A) Sr.No. 163/A, HISSA NO. 1A/26A, Residential Flat admeasuring 700 Sq.Ft. i.e. 65 sq. m. at BHOSLAE GARDEN Co-op. Hsg. Soc., 2nd Floor, Flat No. 9 , Hadapsar Pune-411028. B) Sr. No. 163A, HISSA No.1A/11, Residential Flat admeasuring 405 Sq.Ft. i.e. 37.62 sq.m. with attached Terrace 120 Sq.Ft. i.e. 11.14 sq.m. at LAXMI ANGAN Soc., 2ND Floor Flat No.12, Nr. Laxmi Mata Mandir, Hadapsar. Pune-411028 And C) Industrial N.A. Plot admeasuring 5187.54 Sq.M. at Gat No. 458, at Pune-Solapur Road. **Mouje - Bhandgaon, Tal.- Daund, Dist.- Pune** and bounded as follows **East :** By land Gat No. 459 and Odha, **South :** By remaining land Gat No. 558, **West :** By remaining land Gat No. 558, **North :** By Pune-Solapur Highway Road.  
Place : Pune, Mr. Suhas V. Admane  
Date: Authorised Officer / Chief Executive Officer  
Sanmitra Sahakari Bank Ltd.

**Central Bank of India**  
Regional office Aurangabad  
5-5-72, Jagtap Building,  
New Osmanpura, Aurangabad.

**POSSESSION NOTICE (For Immovable Property)**

**UNDER Rule 8(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002**  
Whereas The undersigned being the Authorised Officer of the Central Bank of India, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 26/07/2022 calling upon the borrowers (1) Mrs. Manisha Anil Dixit (Borrower), (2) Mr. Somnath Parashram Jaitmal (Co-Borrower), (3) Mr. Anil Vasantrao Dixit (Guarantor) (4) Mr. Satish Chandrakant Devthak (Guarantor) (5) Mr. Balasaheb Bhikaji Avhad (Guarantor) to repay the amount mentioned in the notice being Rs. 16,84,785.00 (Rs. Sixteen Lakh Eighty Four Thousand Seven Hundred Eighty Five Only) and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.  
The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 10th day of November of the year 2022.  
The Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Central Bank of India for an amount Rs. 16,84,785.00 (Rs. Sixteen Lakh Eighty Four Thousand Seven Hundred Eighty Five only) and interest thereon.  
The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset.  
**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**  
Owner of the Property: Mr. Somnath Parashram Jaitmal  
Address of the Property: All The Part and Parcel of the Property Consisting of Serial No. KPR - 1832/2018 Dated 11/05/2018, (For Cent Trade facility of Rs. 5 Lakh), extension of Mortgage document no KPR-3330/2019 dated 16/01/2019 (PMEGT TL Rs. 3.50 Lakh, CC Rs. 6.50 Lakh) of Residential Property owned by Mr. Somnath Parashram Jaitmal having survey no. 73/10/63, Plot No. 63, Nagar, Jeur Patoda, Tal Kopergaon, Dist Ahmednagar, area admeasuring 105.00 Square meter situated at Ishan Nagar, Jeur Patoda, Kopergaon registration district Ahmednagar and bounded as under:  
**East : Road West : Plot No.62 North : Plot No.64 South : Road**  
Sd/-  
Authorised officer  
Central Bank Of India,  
Regional Office, Aurangabad.  
Date : 10.11.2022  
Place : Aurangabad

**homefirst** Home First Finance Company India Limited  
CIN:L65990MH2010PLC240703,  
Website: homefirstindia.com Phone No: 180030008425  
Email ID: loanfirst@homefirstindia.com

**DEMAND NOTICE U/s 13(2)**

You the below mentioned borrower has availed loan by mortgaging the schedule mentioned property and you the below mention has stood as borrower/co-borrower guarantor for the loan agreement. Consequent to the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 03/11/2022 under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (in short SARFAESI Act). We Home First Finance Company India Limited have issued Demand Notice u/s 13(2) read with section 13(13) of the SARFAESI Act to the address furnished by you. The said notices are issued as on 10/11/2022 and these notices state that you have committed default in payment of the various loans sanctioned to you. Therefore, the present publication carried out to serve the notice as the provision of Section 13(2) of SARFAESI Act and in terms of provision to the rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002:

Sl. No.	Name And Address Of The Account, Borrower(S) & Guarantor(S)	Details Of The Security To Be Enforced	Total Outstanding as on date of Demand Notice plus further interest and other expenses (in Rs.)
1	Prabhakar Savkar, Sarala Savakar Savkar, Swapnil Savkar,	Flat-9A, ANUDEEP HEIGHTS, PIMPAL GAON BAHULA Shramik Nagar, Satpur 422012	10,29,061
2	Rajendra Kumavat, Chhayabai Kumavat	Flat No. C - 206, Building No. 1, Ekya Vastu, Opp Nandur Mahanagar Palika, Mangirbaba Mandir Road, Near Ramghat (Nandur), Manur, Nashik Road Nashik 422101	8,70,020
3	Gajanan Sampat Jadhav, Ramabai Gajanan Jadhav	Flat-9, Tanishka Heights, Plot 80, G No 191/2A Pimpalgaon bahula shiwar Nashik Maharashtra 422007	11,11,115
4	Sarthak Bajirao Bhavar, Bajirao Nameev Bhavar, Priyanka Dattatraya chine,	Flat-03, WING B, Sheetal Residency, B/h Siddhant garden Near chehadi Bridge Paise, Nashik Maharashtra 422001	6,15,634

You are hereby called upon to pay Home First Finance Company India Limited within the period of 60 days from the date of publication of this Notice the aforesaid amount with interest and cost falling which Home First Finance Company India Limited will take necessary action under the Provisions of the said Act against all or any one or more of the secured assets including taking possession of secured assets of the borrowers, mortgagors and the guarantors. The power available to the Home First Finance Company India Limited under the said act include (1) Power to take possession of the secured assets of the borrowers/guarantors including the rights to transfer by way of lease, assignment of sale for releasing secured assets (2) Take over management of the secured assets including rights to transfer by way of lease, assignment or sale and realize the secured assets and any transfer as of secured assets by Home First Finance Company India Limited shall vest in all the rights and relation to the secured assets transferred as it the transfer has been made by you.  
In terms of the Provisions of the Section 13(13) of the said act, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the normal course of your business), any of the secured assets as referred to above and hypothecated/mortgaged to the Home First Finance Company India Limited without prior consent of the Home First Finance Company India Limited.  
Place: Nashik  
Date: 15/11/2022  
Signed by: AUTHORISED OFFICER  
Home First Finance Company India Limited

**पुणे महानगरपालिका**  
**विद्युत विभाग**  
**ई-निविदा जाहिरात - नविन कामे**

विक्ती कालावधी दिनांक : १५.११.२०२२ ते २४.११.२०२२ दुपारी २.३० पर्यंत  
स्वीकृती दिनांक : १५.११.२०२२ ते २४.११.२०२२ दुपारी २.३० पर्यंत  
तांत्रिक निविदा उघडणे प्रक्रिया दिनांक : २५.११.२०२२ दुपारी ३.०० वा.

अ. क्र.	निवीदा क्र.	खात्याचे नाव	कामाचे नाव	निविदा संच किंमत रु.	अंदाजित पुर्वगणित रक्कम रु.	बयाणा रक्कम रु.	कामाची मुदत	निविदा विषयक जबाबदार व्यक्तीचे नाव व दुरध्वनी क्रमांक
1	PMC/ELECTRICAL/2022/181	विद्युत विभाग	पुणे मनापाच्या डॉ. नायडू हेस्पिटल येथे विकसित होणाऱ्या भारतल अटल विहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज (द्वितीय वर्ष) साठी फायर अलार्म सिस्टीम पुरविणे व चालू करून देणे. (शासकीय अथवा निमाशासकीय ठेकेदार नोंदणी रजिस्ट्रेशन अट आवश्यक)	1,359.00	15,21,281.00	15,213.00	90 दिवस	श्री. साठगे 7447472711
2	PMC/ELECTRICAL/2022/182	विद्युत विभाग	कोढवा-वेवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील भक्ती-वेदांत वाहनलळ येथे विद्युत विषयक कामे करणे ( शासकीय अथवा निमाशासकीय ठेकेदार नोंदणी रजिस्ट्रेशन अट आवश्यक)	415.000	5,06,846.00	5,068.00	120 दिवस	श्रीमती चौचुले 9689931449
3	PMC/ELECTRICAL/2022/183	विद्युत विभाग	परिमंडळ क्र. १ मधील सांस्कृतिक भवनमध्ये व तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाल्यगृह येथे इमारतीस अक्रेलिकमध्ये नावाचे फलक पुरविणे व चालू करणे व इतर विद्युत विषयक कामे करणे. (शासकीय अथवा निमाशासकीय ठेकेदार नोंदणी रजिस्ट्रेशन अट आवश्यक)	769.00.000	13,10,696.00	13,107.00	120 दिवस	श्री. सातपते 9689931859

निविदा साचाची विक्ती <https://mahaetenders.gov.in> या संकेतस्थळावर ई-निविदा सूचनेत नमूद केलेल्या तारखेनुसार सुरु राहिलेले सविस्तर निविदेबाबतची इतर माहिती खालील संकेत स्थळावर उपलब्ध आहे.  
<https://mahaetenders.gov.in>  
सर्वरची ई निविदा प्रणाली वापरबाबत काही तांत्रिक उडचण निर्माण झाल्यास NIC यांचेकडील ई मेल support-eproc@nic.in अथवा Help Desk Number 0120-4200462, 0120-4001002 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

Advt No 2876

स्वा/- योगेश माळी  
कार्यकारी अभियंता (विद्युत)  
पुणे महानगरपालिका

